

— bereitete KĀTJ. ÇR. 4,11,8. ऋ° 5,12,5. m. eine best. aus Gerstenkörnern bereitete Speise H. an. 2,535.

3. पाव m. Lachfarbe AK. 2,6,26. H. 686. an. 2,535. Verz. d. Oxf. H. 98, a, 4. NAISH. 22, 46.

1. पावक m. n. = 2. पाव P. 5, 4, 29. eine best. aus Gerstenkörnern bereitete Speise 4,3,149, Sch. घौलूखल 2,92, Sch. AK. 2,9,18. H. 1173. M. 11, 125. MBu. 12, 7815. 11080. 12092. 13, 3841. 6228. Spr. 4843. HARIV. 7833. 7872. 7883. सुCR. 2, 72, 19. 163, 8. VARĀH. BRH. S. 44, 11. 31, 30. BUĀG. P. 9, 10, 34. MĀRK. P. 41, 11. RĀĪA-TAR. 3, 415 (zugleich = 2. पावक). °कृच्छ्र m. eine best. Askese: पवानामप्सु साधितानां सप्तरात्रं पतं मासं वा प्राशने पावककृच्छ्रः PRĀJACĪTTEND. 9, a, 7.

2. पावक m. = 3. पाव H. 686, Sch. HALĀJ. 2, 400. ÇABDAR. im ÇKDR. KIR. 3, 10. GĪR. 7, 27. KATHĀS. 37, 44. RĀĪA-TAR. 3, 145 (zugleich = 1. पावक). Schol. zu NAISH. 22, 46.

पावक्रीतिर्क m. ein Kenner der Geschichte des Javakrita P. 4, 2, 60, VĀRTI. 3, Sch.

पावक्यम् (पावत् + शक्य) adv. nach Möglichkeit HR. 13, 11.

पावक्यम् (von पावत्) adv. wie (rel.) vielfach VOP. 7, 69. TS. 1, 3, 9, 1. ÇAT. BR. 2, 2, 3, 4.

पावक्यम् (पावत् + शक्य) adv. wie weit das Çastra reicht ÇĀNH. ÇR. 18, 21, 1.

पावक्यम् (पावत् + शेष) adv. wie viel übrig ist KĀTJ. ÇR. 12, 6, 17.

पावक्यम् (पावत् + शेष) adj. bestmöglich AV. 7, 31, 1.

पावक्यम् (पावत् + शेष) adv. der Zahl der Çloka entsprechend VOP. 6, 61.

पावक्यम् (पावत् + जन्म) adv. das ganze Leben hindurch MĀRK. P. 14, 72.

पावक्यम् (पावत् + जीवम् absol.) adv. das ganze Leben hindurch, auf Lebenszeit P. 3, 4, 30. ÇAT. BR. 5, 2, 2, 4. 5, 3, 6. 9, 3, 4, 4. KĀTJ. ÇR. 18, 6, 30. ÇĀNH. ÇR. 3, 1, 8. R. 2, 36, 24. Spr. 33. 901. RĀĪA-TAR. 2, 90. BUĀG. P. 5, 16, 26. MĀRK. P. 24, 40. PAÑKĀT. 221, 17. fg. SARVADARÇANAS. 1, 17. VER. in LA. (III) 33, 3. पावक्यम् dass. Spr. 3470. पावक्यम् कृतसुकृत Verz. d. Oxf. H. 282, b, 28.

पावक्यम् (von पावक्यम्) adj. lebenslänglich ĀÇV. ÇR. 3, 14, 22. Davon nom. abstr. °ता Schol. zu KĀTJ. ÇR. 32, 4.

पावत् indecl. s. u. पावत्.

पावतिव्यम् (von पावत्) adj. der wievielte (rel.) P. 5, 2, 53. VOP. 7, 42. M. 1, 20. P. 1, 3, 11, VĀRTI. 1.

पावत्कपालम् (पावत् + कपाल) adv. nach dem Umfange der Schalen KĀTJ. ÇR. 2, 5, 20.

पावत्कामम् (पावत् + काम) adv. wie viel —, wie lang man mag AIR. BR. 6, 33.

पावत्कालम् (पावत् + काल) adv. wie lange es dauert ÇĀNH. GRU. 6, 1. eine Zeit lang KATHĀS. 32, 19. 37, 97.

पावत्कत्वम् (पावत् + कृ°) adv. wie (rel.) oft KAUC. 80.

पावत्तरसम् (पावत् + 1. तरम्) adv. nach Vermögen (= पावद्वलम्, प-दाशक्ति) TAĪTT. ĀR. 2, 13, 3. पावत्तरसम् accentuirt, also nicht als comp. gefasst.

पावत्तूलम् (पावत् + तूलम्) adv. wie weit mit Fett getränkt TS. 6, 1, 9, 4.

पावत्प्रमाण (पावत् + प्र°) adj. wie (rel.) gross: °विस्तार BUĀG. P. 5, 20, 2.

पावत्सत्त्वम् (पावत् + सत्त्व) adv. so weit der Verstand reicht, nach bestem Verstande BUĀG. P. 6, 1, 62. सत्त्व = धैर्य Comm.

पावत्संबन्धु (पावत् + स°) adv. wie weit die Verwandtschaft reicht, mit Inbegriff aller Verwandten RV. 18, 4, 37.

पावत्स्वम् (पावत् + स्व) adv. so viele man besitzt KĀTJ. ÇR. 4, 2, 28.

पावदङ्गीन (von पावत् + अङ्ग) adj. ein wie (rel.) grosses Glied bildend AV. 6, 72, 3.

पावदत्तम् (पावत् + दत्त) adv. bis zum Ende BUĀG. P. 8, 14, 6. पावदत्तम् dass. GRUJASĀNGR. 2, 54. fg.

पावदभीक्ष्णम् (पावत् + अ°) adv. für die Dauer eines Augenblicks NIR. 2, 25.

पावदमत्रम् (पावत् + 2. अमत्र) adv. den Krügen entsprechend, in der Anzahl, als Krüge da sind, P. 2, 1, 8, Sch.

पावदर्थ (पावत् + अर्थ) adj. 1) so viel wie nöthig, dem Bedarf entsprechend M. 2, 51. 182. BUĀG. P. 5, 3, 3. °परिग्रह 3, 28, 4. °प्रतिग्रह 8, 19, 17. पावदर्थम् adv. Spr. 220. BUĀG. P. 4, 26, 6. 7, 12, 6. 13. 14, 5. पावदर्थ-कृत 12, 9. — 2) nicht mehr als nöthig an Etwas (loc.) hängend BUĀG. P. 2, 2, 3.

पावदर्थ (पावत् + 2. अर्थ) n. der wievielte (rel.) Tag ÇAT. BR. 3, 3, 4, 19. KĀTJ. ÇR. 7, 9, 20. LĪTJ. 1, 3, 1.

पावदाभूतसंज्ञम् (पावत् - 2. आ + भूत - संज्ञ) adv. bis zum Untergange der Geschöpfe, bis zum Ende der Welt Spr. 2199. 2834. — Vgl. भूतसंज्ञ und पावदाहृतसंज्ञम्.

पावदायुषम् (पावत् + 2. आयुम्) adv. so lange die Lebenszeit währt, das ganze Leben hindurch, für's ganze Leben KĀND. UP. 5, 9, 2. 8, 13.

पावदायुषम् (wie eben) adv. dass. VIKR. 87, 3. RĀĪA-TAR. 2, 68. Spr. 2888.

पावदायुःप्रमाण adj. lebenslänglich 4880.

पावदाहृतसंज्ञम् JĀĪN. 3, 188 und BRUANNĀRAD. im ĀBNĪKĀT. fehlerhaft für पावदाभूतसंज्ञम्. = प्राकृतप्रलयपर्यन्तम् MIT., भकारस्य कृकारप्रकृ-न्दसः RAGHUN.

पावदित्यम् (पावत् + इ°) adv. so viel wie nöthig Spr. 220, v. 1.

पावदोष्मितम् (पावत् + इष्मित) adv. so viel Einem beliebt R. GORR. 2, 100, 49.

पावदुक्त (पावत् + उक्त) adj. so viel wie angegeben ist KĀTJ. ÇR. 9, 13, 23. 10, 6, 12. °क्तम् adv. 15, 9, 33.

पावदुत्तमम् (पावत् + उत्तम) adv. bis zur äussersten Grenze: सृत्वानि पा° MBH. 3, 4509.

पावद्वलम् (पावत् + गम) adv. so schnell man gehen kann: पराद्वलम् so v. a. so schnell als möglich BUĀG. P. 1, 7, 18.

पावद्वलम् (पावत् + वल) adv. nach Kräften Comm. zu TAĪTT. ĀR. 2, 13, 3.

पावद्भाषित (पावत् + भा°) adj. so viel wie gesprochen worden ist: °संदेशकार SĀH. D. 88.

पावद्भाष्यम् (पावत् + भाष्य) adv. für die ganze Regierungszeit RĀĪA-TAR. 3, 256.

पावद्वेदम् (पावत् + वे° absol.) adv. so viel man bekommt P. 3, 4, 30.

पावद्व्याप्ति (पावत् + व्या°) adv. wie weit Etwas reicht NIR. 3, 15.

1. पावन् (von 1. पा) nom. ag. Reisiger oder Angreifer (vgl. पातर):